

in partnership with



WORLD CHILDREN'S DAY



शीर्षक: भावना गोल

### उद्दिष्ट:

भावना आपल्या लक्ष्यांवर कसा परिणाम करतात याबद्दल जागरूकता वाढवणे.

### परिचय:

सहा सेकंदात (at Six Seconds) आम्ही म्हणतो, "भावना लोकांना प्रेरित करतात आणि लोक कामगिरी करतात." ते आणि कसे कार्य करते यावर विचार करण्यासाठी येथे एक द्रुत क्रियाकलाप आहे.

### माल:

मोठा कागद  
रंगीत पेन / पेन्सिल  
हँडआउट (डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा)

### सूचना:

मोठ्या कागदावर आपले एक लक्ष्य लिहा. (हे वैयक्तिक लक्ष्य किंवा कार्य संघ / सामायिक ध्येय असू शकते) यादृच्छकपणे भावना कार्ड काढा. आपल्या ध्येयाच्या जवळील कार्ड पोस्ट करा आणि तसे करताच, उद्दीष्टाच्या अनुषंगाने अशी भावना व्यक्त करा.  
काही शब्द लिहा: ही भावना आपल्या उद्दीष्टापर्यंत पचण्यास कशी मदत करेल? ही भावना आपल्याला ध्येय गाठण्या पासून कसे रोखू शकते?

### चर्चा:

भावना कोणत्या अंशावर ध्येयांवर परिणाम करतात?  
या ध्येयांबद्दल आपल्यात सध्या असलेल्या काही भावना काय आहेत आणि आपण काय इच्छित आहात?  
आपल्यास आता असलेल्या वेगळ्या भावना हव्या असल्यास किंवा त्या आपल्याला हव्या असतील तर..त्या भावना तुम्हाला कसे मिळतील?  
जर आपल्यात आता भावना असल्यास... आपण त्या टिकवून ठेवण्यास आणि त्यास कसे बळकट करता?



POP-UP  
FESTIVAL